

Technocraft Industries (India) Limited

Regd. Office: Technocraft House, A-25, Road No. 03, MIDC Industrial Estate,
Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, India
Tel: 022-4098 2222; Fax No. 2836 7037; CIN No. L28120MH1992PLC069252
E-mail: investor@technocraftgroup.com; website: www.technocraftgroup.com

BSE Limited

Listing Department

Mumbai – 400 001

P.J. Towers, 1st Floor, Dalal Street, Fort,

June 03, 2023

To,

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051

Ref: Script Name: TIIL Script Code: 532804

Dear Sir/ Madam,

Sub: Postal Ballot – Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

In continuation to our letter dated June 01, 2023 with regard to the Notice of Postal Ballot, please find enclosed copies of the advertisement published today, i.e., June 03, 2023 in Business Standard (English Newspapers) and Mumbai Lakshadweep (Marathi Newspapers).

This is for your information and records.

Thanking you.

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai Company Secretary

Encl: as above

50 dead, 350 injured as trains derail in Odisha

Shalimar-Chennai Coromandel derails, another train crashes into coaches

New Delhi, 2 June

t least 50 people were killed and 350 injured after passenger trains derailed in Balasore district in Odisha, according to PTI reports at the time of going to press. The incident occurred near Bahanaga Bazar station. after the Shalimar-Chennai Coromandel Express derailed at 6.54 pm with another train crashing into the derailed coaches.

Around 7 pm, 10-12 coaches of the Shalimar-Chennai Coromandel Express derailed near Balasore and fell on the opposite track. After some time, another train from Yesvantpur to Howrah dashed into the derailed coaches, resulting in the derailment of its three-four coaches," Amitabh Sharma, spokesperson of the Ministry of Railways said.

Emergency services reached the spot shortly afterwards, with over 50 ambulances and multiple relief teams called

"Forty-seven injured people received at Medical College Balasore, 132 people were shifted to Soro community health centre, Gopalpur community health centre, and Kantapada primary health centre," Odisha's chief secretary Pradeep Jena said, as the number of casualties and injured kept going up.

Union Railways Minister Ashwini Vaishnaw, who was headed for Odisha, announced compensation for victims on Twitter.

"Ex-gratia compensation to the victims of this unfortunate train accident in Odisha; ₹10 Lakh in case of death, ₹2 Lakh towards grievous and ₹50,000 for minor injuries," he tweeted.



Rescue operation being conducted after four coaches of the Coromandel Express derailed, in Balasore district on Friday evening

by the train accident in Odisha. In this hour of grief, my thoughts are with the bereaved families. May the injured recover soon. Spoke to Railway Minister Ashwini Vaishnaw and took stock of the situation. Rescue ops are underway at the site of the mishap and all possible assistance is being given to those affected," Modi wrote on Twitter.

President Droupadi Murmu condoled the deaths. "Deeply anguished by loss of lives in unfortunate rail accident in Odisha, my heart goes out to bereaved families. I pray for success of rescue operations, quick recovery of injured," she wrote on Twitter.

Odisha Chief Minister Naveen Patnaik Prime Minister Narendra Modi also said he has reviewed the situation and took stock of the situation. "Distressed will be leaving for the site Saturday morn-

ing. West Bengal Chief Minister Mamata Banerjee said the state government is coordinating with Odisha and railway officials, with the train carrying many passengers from West Bengal.

'We are sending a 5-6 members team to the spot to cooperate with the Odisha government and railway authorities and to assist rescue operations. I am monitoring the situation continually personally with Chief Secretary and other senior officers," she wrote on Twitter.

Tamil Nadu Chief Minister M K Stalin spoke to Naveen after the accident, and announced that he was deputing a fourmember panel to coordinate the rescue of Tamils on the train.

Will increase rail passenger capacity by 3 bn: Vaishnaw

After a ministry-wide Chintan Shivir held over two days, Union Railways Minister Ashwini Vaishnaw on Thursday said an action plan was in the works to augment passenger traffic on Indian Railways to 11 billion travellers a year.

the demand was for an additional 3 billion, Vaishnaw said, adding that the Centre's aim was to eliminate waiting tickets in rail travel.

Passenger and freight trains in India are riddled with delays, largely due to infrastructural shortcomings of tracks that

way network was 8 billion, but the locomotives are capable of higher speeds, such as Vande Bharat. "Productive discussions were held on how to bring half of the rail network (30,000 route kilometres) on a sectional speed of 160-180 km per hour (kph)," Vaishnaw said.

Meanwhile, forward planning has been adopted keeping

Current capacity of the rail- allow for slower speeds even if estimates of future traffic and congestion points on the railway network, so that these choke points can be avoided in time. The railway board has been directed to formulate an action plan on all the policy initiatives discussed by June 15.

The minister mentioned that the design for Vande Metro

ACCENT REGION

RAJASTHAN

Religious tourism plan gets a push

Jaipur, 2 June


The state government is working to give a push to weekend getaways and religious tourism in a big way.

Some of the state's famous tourist destinations are close to Delhi, Haryana, Punjab, Madhya Pradesh, and Gujarat, and are witnessing a large influx of tourists from these areas on weekends and extended holiday periods, even in summer.

"Looking at this, the Department of Tourism has decided to identify 10-20 such places and market and promote them on all media platforms," said a tourism department official.

According to the plan, the official said an infrastructure gap study would be undertaken for such destinations. Special efforts will be made to improve roads and provide lastmile connectivity. Another area the state government is looking at is religious tourism and the government plans to spend around ₹100 crore this financial year on developing religious sites.

The state is known for religious places like Nathdwara, in Rajsamand district; Khatu Shyam Ji, in Sikar district; the dargah of Khwaja Moin-ud-din Chishti and Lord Brahma temple in Aimer district: and Salasar Balaii Temple, in Churu district.



These religious sites, besides others, attract a large number of pilgrims every year and the state government is committed to providing better facilities for them, the offi-

He said besides these, other religious circuits would be identified in consultation with the Departments of Devasthan and Minority Affairs and a master plan for the upgrade of infrastructure and accommodation would be prepared for them. The department has also drawn up a plan to make these religious sites friendly for the specially-abled.

MADHYA PRADESH Sanchi to be 1st solar city of MP

SANDEEP KUMAR

Sanchi, the Unesco world heritage site in Raisen district known for Buddhist stupas, will soon be declared as the first solar city of Madhya Pradesh.

"The work of developing Sanchi as a solar city is complete. We are not just talking about renewable energy projects, we are also executing them on ground." Principal Secretary (energy and renewable energy) Sanjay Dubey said. Sanchi sits on the Tropic of Cancer, which makes it ideal for soaking in the sun's energy.

Chief Minister Shivraj Singh Chouhan has said the project would ensure electricity to every house in the town through solar energy. The plan includes rooftop solar panels, solar parks, and wind energy, among other projects. Two solar stations of 5 megawatt (Mw) and 3 Mw capacity are established in the town. According to the MP Urja Vikas Nigam, the nodal agency for the implementation of the project, the town needs around 3 million units of energy per year and arrangements are being made to generate 5.6 million units annually.

UTTAR PRADESH Delhi-NCR-like capital region on cards

VIRENDRA SINGH RAWAT

Lucknow, 2 June

Uttar Pradesh is looking to develop the Lucknow-State Capital Region (SCR), on the lines of Delhi-National Capital Region (NCR).

The Lucknow-SCR — comprising two nodes at Lucknow eight districts of Lucknow, Unnao, Rae Bareli, Barabanki, economy in the next four to

posed region will entail nearly 34,000 square kilometres (sq. km) and accommodate roughly 29 million population.

Divisional Roshan Jacob, the region will develop Lucknow and Kanpur as world-class modern cities and Kanpur — will encompass and spur economic development. This is part of the state's

industrial areas will be developed in the vicinity of the two cities, which will generate jobs for the youth," she added.

According to Lucknow Meanwhile, the state has visional Commissioner started the process of selecting a project consultant for the proposal.

development of Lucknow-SCR will act as a counter magnet area, similar Kanpur, Kanpur Dehat, target to become a \$-trillion to Delhi-NCR and attract private investment and provide a facilities.

Sitapur, and Hardoi. The pro- five years. "A large number of multiplier effect to the hinter-

"The SCR will decongest Lucknow by providing lucrative job and self-employment Meanwhile, the state has opportunities in the constituent districts, arresting the migration of youth to big cities in search of jobs," a government official noted.

The SCR districts will be provided with better transport, logistics and infrastructure



NOTICE

Notice is hereby given that the following trading member of the National Stock Exchange of India Ltd. (Exchange) have requested for the surrender of their trading membership of the Exchange:

registration number

The constituents of the above-mentioned trading members are hereby advised to lodge immediately complaints, if any, against the above mentioned trading members on or before the last date for filing complaints, are protio

members on or before the last date for filing complaints as mentioned above and no such complaints filed beyond this period will be entertained by the Exchange against the above mentioned trading members and it shall be deemed that no such complaints exist against the above mentioned trading members or such complaints, if any, shall be deemed to have been waived. The complaints filed against the above-mentioned trading members will be dealt with in accordance with the Rules, Bye-laws and Regulations of the Exchange/NCL. The complaints can be filed online at www.nseindia.com>Domestic Investors-Complaints-Register an E-complaint.

Investors>Complaints>Register an E-complaint. Alternatively, the complaint forms can be downloaded from www.nseindia.com>

Domestic Investors>Complaints>Register a complaint offline> Complaints against Trading Members or may be obtained from the Exchange office at Mumbai and also at the Regional Offices.

For National Stock Exchange of India Ltd

Nifty50

SECURITI PRIVATE LIMITED

for filing complaint

BHARAT FORGE LIMITED

CIN: L25209PN1961PLC012046

Regd. Office: Mundhwa, Pune Cantonment, Pune - 411 036, Maharashtra, India Tel. No.: 020-6704 2850 Fax No.: 020-2682 2163 Email: secretarial@bharatforge.com Website: www.bharatforge.com

NOTICE

(For attention of the Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF).

This Notice is hereby given, that Bharat Forge Limited would be transferring shares to Investor Education and Protection Fund (IEPF), pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("Rules"). The Rules, inter alia, contain provisions for transfer of share(s) in respect of which dividend(s) have not been claimed by the shareholder(s) for seven (7) consecutive years or more, to Investor Education and Protection Fund (IEPF) established by the Central Government. In compliance with the requirements set out in the IEPF rules, the Company has already sent individual notices to all the concerned members whose shares are liable to get transferred to IEPF under the said Rules at their latest available address in

Shareholders are requested to note that in case the dividend(s) are not claimed by September 04, 2023, those equity share(s) in respect of which the dividend remains unclaimed, including all the benefits accruing on such shares, shall be transferred to IEPF as per the timelines and procedure prescribed in the Rules, without giving any further notice to the shareholders and no liability shall lie against the Company in respect of equity shares so transferred

The Company has also made available the complete details of the concerned shareholders whose shares are liable for transfer to IEPF on its website at: www.bharatforge.com.

Shareholders are requested to refer to link: https://www.bharatforge.com/investors/shareholders-information/iepf to verify the details of unclaimed dividend(s) and the share(s) liable to be transferred to IEPF Shareholders may note that both the unclaimed dividend(s) and equity share(s) transferred to the IEPF can be claimed by

making an application in Form IEPF-5 which is available at IEPF website at www.iepf.gov.in by following the procedure prescribed under the IEPF Rules.

For further information/clarification/assistance, concerned shareholders are requested to contact the Registrar & Transfer Agent at below mentioned address:

Link Intime India Private Limited Unit

Bharat Forge Limited C 101, First Floor, 247 Park LBS Marg, Vikhroli West, Mumbai 400083 Tel No.: 022-4918 6270

Email: rnt.helpdesk@linkintime.co.ir

For Bharat Forge Limited Teiaswini Chaudhari

Date : June 02, 2023

Company Secretary and Compliance Officer

OSBI

State Bank of India

. We refer to the NOTICE of the Bank dated 26th April 2023 published in the Gazette of India on 2nd May 2023 and also in newspapers on 29th April, 2023 regarding holding of General Meeting of the Shareholders of State Bank of India on Monday, the 19th June, 2023 at "State Bank Auditorium, State Bank Bhavan Complex, Madame Cama Road, Mumba - 400021 (Maharashtra) at 3.00 p.m. to elect four Directors to the Central Board of the Bank under the provisions of Section 19 (c) of State Bank of India Act, 1955.

In this regard, Notice is hereby given that, against the four vacancies of shareholders' director, the following four nominations have been found valid in terms of Section 19A of the State Bank of India Act, 1955 read with the Reserve Bank of India ('Fit & Proper' Criteria for Elected Directors on the Boards of PSBs) Directions, 2019, upto the closing time fixed for receipt of nominations i.e. till 5.00 pm on 26th May 2023:

SI.	Name of the Candidate	Address
1.	Shri Ketan Shivji Vikamsey	Kalpataru Habitat, 174-A, Dr S.S. Rao Road, Parel, Mumbai - 400012
2.	Shri Mrugank Madhukar Paranjape	46 Manisha CHS, Subhash Road. Behind Ankita Tailors, Vile Parle East, Mumbai - 400 057
3.	Shri Rajesh Kumar Dubey	602, Suvarnarekha, RBI Officers Quarters, Tata Mill Compound, Lower Parel, Mumbai - 400014
4.	Shri Dharmendra Singh Shekhawat	Plot No. 9, Tirupati Vatika Macheda Scheme 4C, New Loha Mandi Road, Jaipur - 302039

Since there are only four valid nominations received against the four vacancies, in terms of Regulation 40(3) of the State Bank of India General Regulations, 1955, the following candidates have been declared duly elected as Shareholders' Director on the Central Board of the Bank, for a period of three years from 26th June 2023 to 25th June, 2026:

- i) Shri Ketan Shiyii Vikamsey
- ii) Shri Mrugank Madhukar Paranjape iii) Shri Rajesh Kumar Dubey
- iv) Shri Dharmendra Singh Shekhawat.
- The General Meeting of the shareholders of the Bank scheduled to be held on 19th June 2023 for the purpose of the aforesaid election

Place: Mumbai Date: 29.05.2023

(Challa Sreenivasulu Setty) Managing Director (IB, GM & T)



GOVERNMENT OF TAMIL NADU FINANCE DEPARTMENT, **CHENNAI-9**

Dated: June 03, 2023

PRESS COMMUNIQUE

- It is notified for general information that the outstanding balance of 7.95% Tamil Nadu SDL, 2023 issued in terms of the Government of Tamil Nadu, Finance Department, Notification No.250(L)/W&M-II/2013, dated June 28, 2013 will be repaid at par on July 03, 2023 with interest due up to and including July 02, 2023. In the event of a holiday being declared on the aforesaid date by any State Government under the Negotiable Instruments Act, 1881, the loan will be repaid by the paying offices in that State on the previous working day. No interest will accrue on the loan from and after July 03, 2023
- As per sub-regulation 24(2) and 24(3) of Government Securities Regulations, 2007 payment of maturity proceeds to the registered holder of Government Security held in the form of Subsidiary General Ledger or Constituent Subsidiary General Ledger account or Stock Certificate shall be made by a pay order incorporating the relevan particulars of his bank account or by credit to the account of the holder in any bank having facility of receipt of funds through electronic means For the purpose of making payment in respect of the securities, the original subscriber or the subsequent holders of such a Governmen Securities, as the case may be, shall submit to the Bank or Treasury and Sub-Treasury or branch of State Bank of India, where they are enfaced / registered for payment of interest, as the case may be, the relevant particulars of their bank account.
- However, in the absence of relevant particulars of bank account mandate for receipt of funds through electronic means, to facilitate repayment on the due date, holders of 7.95% Tamil Nadu SDI 2023, should tender their securities at the Public Debt Office. 20 days in advance. The securities should be tendered for repayment, duly discharged on the reverse there of as under:-

"Received the Principal due on the Certificate".

- It should be particularly noted that at places where the treasury work is done by a branch of the State Bank of India, the securities, if they are in the form of Stock Certificates, should be tendered at the branch of the bank concerned and not at the Treasury or Sub-Treasury
- Holders who wish to receive payment at places other than those where the securities have been enfaced for payment should send them duly discharged to the Public Debt Office concerned by Registered and Insured Post. The Public Debt Office will make payment by issuing a draft payable at any Treasury / Sub-Treasury or branch of State Bank or India conducting Government Treasury work in the State of Tamil Nadu

T. UDHAYACHANDRAN Principal Secretary to Government,

Finance Department, Chennai-9 "சோதனை கடந்து சுதந்திரம் அடைந்தோம், சாதனை புரிந்து சரித்திரம் படைப்போம்'



KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

ender No : Rt 25 & 26/23-24/SE/PHC/PKD Iender no : Rt 25 & 20/3-24/35E/PHC/PKU JJM Road restoration - Elavanchery, Pallassana, Erimayur, Puducode and Kavassery Panchayatl 1. Laying pumping main and distribution main in NH 544 at Erimayur, Kavassery & Alathur Panchayatl - HDD method 2 Vadakkanchery Pollachi road (Ch-16/400 to 23/200 (K/S) 18/18/00 to 23/200 (K/S)

EMD : Rs. 200000 & 100000 ender fee : Rs. 11025 & 8270

nders.kerala.gov.in

Technocraft Industries (India) Limited CIN L28120MH1992PLC069252

Registered Office: Technocraft House, A-25, Road No. 3, Website: www.technocraftgroup.com; Tel No.: +91 4098 2222/0002; Fax No.: 2835 6559; Email: investor@technocraftgroup.com

POSTAL BALLOT NOTICE

Members are hereby informed that pursuant to Sections 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 "Companies Act") read with the Companies (Management and Administration) Rules, 2014("Rules") including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force read with the Circular nos.14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 33/2020 dated Septembe 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, Circular No.02/2021 dated January 13, 2021 and Circular No.20/2021 dated December 08, 2021 and General Circular No. 3/2022 dated May 05, 2022 issued by Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations") and other applicable laws and regulations, Technocraf ndustries (India) Limited ("Company") has completed the dispatch of the Postal Ballot Notice ("Notice") on Friday, June 2, 2023 through electronic mode to all Members whose names appeared in the registe of Members/List of beneficial owners as on Friday, May 26, 2023 ("Cut-Off Date") as received from National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository (Services) Limited ("CDSL") (together with NSDL and CDSL, the "Depositories"). The Company seeks approval of the Members by Postal Ballot through remote e voting ("E Voting") for the following business:

Sr. No. Description of Resolution

Re-appointment of Mr. Aubrey Rebello (DIN: 08091710), as Independent Director for further period of Five Years w.e.f. May 30, 2023, by way of Special Resolution.

Re-appointment of Mr. Sudarshan Kumar Saraf (DIN: Years w.e.f. August 31, 2023, by way of Special Resolution. Approval for entering into transactions with AAIT/Technocraft Scaffold Distribution LLC FZE, a step down subsidiary, by way

of Ordinary Resolution. The Notice has been made available on the website of the Company at <u>www.technocraftgroup.com</u>, on the website of the Stock Exchanges n which the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on National Securities Depository Limited

https://www.evoting.nsdl.com. The Board of Directors of the Company has appointed M/s. Nitesh Jain & Co., Company Secretaries (Membership No. FCS 6069 and Certificate of Practice No. 8582), as the Scrutinizer for conducting the postal ballot only through the e-voting process in a fair and transparen

In compliance with the Regulation 44 of the SEBI Listing Regulations nd pursuant to the provisions of Sections 108 and 110 of the Act read with the Rules and the MCA Circulars, the Company is providing remote e-voting facility to all its members to cast their votes electronically or resolution forth in the Notice. The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing E-Voting facility to its Members In Compliance with the requirements of the MCA Circulars, the hard copy of the Notice alongwith Postal Ballot Form and pre-paid Business Envelope have not been sent to members for this Postal Ballot and Members are requested to carefully read the instructions indicated in Notice and communicate their assent (for) or dissent (against) through

Members are requested to note that e-voting has been commenced from Saturday, June 3, 2023 (09:00 a.m. IST) and ends on Sunday July 2, 2023 (05:00 p.m. IST). The E-voting module will be disabled by NSDL after 05:00 p.m. (IST) on July 2, 2023. Members are requested to refer e-voting instructions in the Notice regarding the process and manner in e-voting. The voting rights of Members shall be proportionate to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who is not a member as on the Cut-Off Date should treat this Notice for information purposes only.

Members holding Equity Shares in physical mode and who have no updated their e-mail addresses with the Company are requested to send email to Company at investor@technocraftgroup.com and update their respective email addresses. Members holding Equity Shares in dematerialized mode and who have not registered their e-mai addresses are requested to register their e-mail addresses with their respective Depositories

The result of Postal Ballot will be declared by the Scrutinizer to the Chairman on Monday, July 3, 2023 and shall be communicated to the Stock Exchanges, Depositories and Registrar and Share Transfer Agent and will also be displayed on the Company's website at www.technocraftgroup.com and on website of NSDL e-voting https://

www.evoting.nsdl.com. Any grievances relating to Postal Ballot through e-voting can be addressed to Mr. Neeraj Rai, Company Secretary at - Technocraft House, A-25, Road No. 3, MIDC Industrial Estate, Andheri (East) Mumbai - 400 093, Maharashtra, India, Telephone No.: (022) 40982222 or mail to: investor@technocraftgroup.com.

In case of any queries to voting by electronic means, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990/1800 22 44 30 or send a request to Mr. Sagar S Gudhate at evoting@nsdl.co.in

Place: Mumbai

For Technocraft Industries (India) Limited

Neeraj Rai **Company Secretary**









DIPR/593/Display/2023









'शासन आपल्या दारी' हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा – कोल्हापूर जिल्हाधिकारी

कोल्हापूर, दि.१ : जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी' या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे ११ जून रोजी आयोजन करण्यात येत आहे. तरी सर्व शासकीय विभाग व अधिनस्त सर्व अधिकारी कर्मचारी यांनी युद्ध पातळीवर काम करून जिल्ह्याला देण्यात आलेल्या ७५ हजार लाभार्थी निवडीच्या उद्घिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अहोरात्र काम करावे व हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरेल यासाठी परस्परात योग्य समन्वय ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात 'शासन आपल्या दारी' उपक्रमाच्या पूर्वतयारी दुकान क्र.७६/ईएमपी७५/फेज ४, ठाकूर गाव, आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्री रेखावार मार्गदर्शन करत होते. यावेळी सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, इचलकरंजी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा अग्रणी

बँक व्यवस्थापक

समाज कल्याण

गणेश गोडसे, जिल्हा

अधिकारी दीपक घाटे,

जिल्हा महिला व बाल

शिल्पा पाटील, जिल्हा

विकास अधिकारी

आरोग्य अधिकारी

डॉ. योगेश साळे,

तहसीलदार स्वप्निल

पवार यांच्यासह अन्य

विभागाचे अधिकारी

उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले की शासन आपल्या दारी हा उपक्रम पूर्णपणे शासकीय कार्यक्रम असून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करावे. सर्व यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांची निवड करावी. कार्यक्रमासाठी लाभार्थी ने-आण करण्याची सर्व जबाबदारी त्या त्या विभागाची असून गगनबावडा तालुक्यासाठी २५ बसेस व इतर सर्व तालुक्यासाठी प्रत्येकी ६० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येक विभागाने पुढील सात दिवसात आपल्या अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचारी यांना प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची माहिती घेऊन त्या कुटुंबातील व्यक्तींना कोणत्या शासकीय योजनेचा लाभ मिळू शकतो याची माहिती घ्यावी व लाभार्थ्यांची निवड अंतिम करावी. निवडलेल्या लाभार्थ्याला शासकीय योजनेचा १०० टक्के लाभ मिळालाच पाहिजे याबाबत संबंधित विभागाने योग्य ती

दक्षता घ्यावी, असेही

निर्देश जिल्हाधिकारी

रेखावार यांनी दिले.

जाहीर सूचना

भरत त्रिवेदी यांच्या नावे असलेले शिव प्रेरणा को–ऑप. हौसिंग सोसायटी लि.चे अनुक्रमांक ३९६ ते ४०० धारक ५ (पाच) सर्वसाधारण शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र.८५ हरवले आहे आणि याबाबत द्य्यम भागप्रमाणपत्र वेतरणासाठी सोसायटींकडे पत्ताः बी-००३, शिव प्रेरणा कोहौसेलि., असल्फा गाव, घाटकोपर अंधेरी लिंक रोड, साकिनाका पश्चिम, मुंबई-४०००७२ येथे अर्ज करण्यात आला आहे. जर कोणास दुय्यम भागप्रमाणपत्र वेतरणास आक्षेप असेल त्यांनी सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसात कळवावे.

जाहीर सूचना

श्री. अनिल खन्ना हे मर्क्युरी कोहौसोलि., पत्ताः एव्हरशाईन्स मिलेनियम पॅराडाईज, ठाकुर गाव कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ या सोसायटीचे सह-सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारत क्र. मधील फ्लॅट क्र.२०३, ईएमपी ०२ चे धारक आहेत यांचे १७.०३.२०२३ रोजी कोणतेही वारसदार नेमता निधन झाले

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन् दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपास् १५ दिवसांत कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्य प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदती जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, त मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दींमधील दिलेल्या मार्गाने व्यवह करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर काही दावे गक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्य तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०। ते सायं.५.०० पर्यंत उपलब्ध आहेत. दिनांक: ०२.०६.२०२३ सही/ स्मिता आर. घाडी ठिकाण: मुंबई वकील उच्च न्यायालय, मुंबई

जाहीर सूचना

कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१.

की, माझे अशील श्री. केवत रामसुरेश सोमाई यांनी फ्लॅट क्र.३०२, ३रा मजला, क्षेत्रफळ ६५६ चौ.फु. (६०.९६ चौ.मी. विक्री करारनामा दिनांक ०५.०६.२००६ नुसार नोंद) (बिल्टअप क्षेत्र), इमारत क्र.१९, चंद्रेश ॲकॉर्ड श्री कोहौसोलि. सर्व्हें क्र.४७१(पी), ४७४/५, ४७५ (पी), मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), जिल्हा ठाणे ही जागा युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडून अ.क्र.:टीएनएन-७-६८३६-२०२० अंतर्गत दिनांक २८.०८.२०२० रोजी नोंदणीकृत दिनांक २८.०८.२०२० रोजीचे विक्री प्रमाणपत्रानुसार खरेदी केले आहे आणि मधु ए. राय यांनी सदर फ्लॅट क्र.३०२ ही जागा श्री. शैलेंद्र एच. **म्हशीलकर** यांच्याकडून अ.क्र.:टीएनएन-७-०५५७५-२००६ अंतर्गत दिनांक ११.०७.२००६ रोजी नोंदणीकृत दिनांक ०५.०७.२००६ रोजीचे विक्री करारनामानुसार खरेदी केले होते आणि श्री. शैलेंद्र एच. म्हशीलकर यांनी सदर फ्लॅट क्र.३०२ ही जागा मे. लोधा ॲण्ड संघवी प्रिमायसेस प्रा.लि. यांच्याकडून खरेदी केली होती. मे. लोधा ॲण्ड संघवी प्रिमायसेस प्रा.लि. आणि श्री. शैलेंद्र एच. म्हशीलकर यांच्या दरम्यान झालेला सदर प्रथम करारनाम हरवला आहे. जर कोणासही सदर मालमत्तेव काही दावा असल्यास त्यांनी खाली नमुद केलेल्या आमच्या कार्यालयात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **७ दिवसात** कळवावे. अन्यथा असे दावा त्याग केले आहेत असे समजले जाईल. ठेकाण: मुबई

दिनांक: ०२.०६.२०२३ ॲड. के.एम. मिश्रा (वकील उच्च न्यायालय) ए/३७, दुकान क्र.१, युनिक पॅलेस, शांती पार्क, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७.

जाहीर सूचना

श्रीमती सुधा रजनिकांत मेहता या विक्की क्लासिक को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७ या सोसायटीच्या संयुक्त सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील ए विंगमधील ४थ्या मजल्यावरील फ्लॅट क्र.४०८ च्या धारक आहेत, यांचे १६.०५.२०२३ रोजी निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/

मिलकतीमधील मयत सभामदाच्या मदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१५ दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल / मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.९.०० ते स.१०.०० पर्यंत उपलब्ध आहेत. दावेदारांनी सोसायटीचे सचिव/अध्यक्ष या दोघांकडेही त्यांचे दावा/आक्षेप खाली नमुद

विक्की क्लासिक कोहौसोलि महावीर नगर, कांदिवली पश्चिम, मुंबई–४०००६७ च्या वतीने व करिता विक्री क्लासिक को-ऑप.हौ.सो.लि. ठिकाण: मुंबई मा. सचिव/अध्यक्ष

केलेल्या पत्त्यावर कळवावेत:

सोसायटीचा पत्ता:

मा. सचिव/अध्यक्ष

दिनांक: ३१.०५.२०२३

प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील **१) श्री. अल्पेश राजेश** पारेख व २) श्रीमती पायल अल्पेश पारेख यांनी खालील अनुसूचीत सविस्तरपणे नमूद केलेली मालमत्ता विद्यमान मालक **मे**. स्पार्कल ग्लास प्रायव्हेट लिमिटेड पांच्याकडन खरेदी करण्याची तयारी दर्शविली

जाहीर सूचना

जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक, विक्री, अदलाबदल, मुक्तता, भाडेपट्टा, मालकीहक्क, ताबा, जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार, बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षारीकर्ताकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/ संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्यात येईल आणि ते माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशील व्यवहार सुरू करतील.

मालमत्तेची अनुसुची बेगरशेत जमीन प्लॉट क्र.ए-७०, क्षेत्रफळ ७१३ चौ.मी. तसेच त्यावर उभ्या असलेल्या संरचनांसह जमीन सर्व्हे क्र.१६२, गाव पोमन, ालुका वसई, जिल्हा पालघर, ग्राम पंचायत गोमन यांच्या न्यायक्षेत्रात, पंचायत समिती वसर्द तलाठी सजा कामन व तहसिलटार वसई आणि हमी उप-निबंधक वसई येथील

सही/ (आर. जे. चोथानी)

गलमत्तेचे सर्व भाग व खंड.

डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

PUBLIC NOTICE

SHRI AMRITLAL KALURAM THAKUR ne member of NEW SHREE KAVERI CO OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. naving address at River Park Comple Shiv Vallabh Cross Road, Rawalpada Dahisar (East), Mumbai 400 068 and was holding Shop No. 01 in the building of the

By sale deed dated 25/01/2007 he has sole the said shop premises to MRS. Ratna Sinha gave valuable consideration but did not issue he original share certificate to MRS. Ratha Sinha. Share certificate received by Amritla on 3/2/2007 which is reported as missing. The society hereby invites claims an

objections from the heir of heirs or othe claimants/objector or objectors to issue of duplicate share certificate bearing No. 15 is respect of the shop premises being No. 01 having 5 fully paid up shares of Rs.50/ each from 71 to 75 in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of nis/her/their claims/ objections for issue of duplicate share certificate in the name of SHRI AMRITLAL KALURAM THAKUR i the capital/property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the any person in the capital/property of th society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for the issue of the duplicate share certificate the ame of SHRI AMRITLAL KALURAM THAKUR in the capital/property of the society under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the 1a.m. / 7p.m. to secretary of the society between 6p.m / 9p.m. from the date o publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of NEW SHREE KAVERI CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD, Hon. Secretary

.... अर्जदा

Place: Mumbai

जाहीर नोटीस

वकील

उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई यांचे कार्यालय पत्ता : ६/६०३, दुर्गा कृपा को-ऑप हौसिंग सोसायटी, हनुमान चौक, नवघर रोड, मुलूंड (पूर्व), मुंबई-४०००८१.

जनहित सहकारी पतपेढी मर्यादित

श्री. ज्ञानदेव दिलीप पाटील

श्री. आनंदा चंद्रकांत कंक

श्री. प्रशांत सावंत लोखंडे

श्री. चंद्रकांत नारायण चाळके

पत्ता:- डी- २. प्लॉट नं. २७. जय मल्हार को-ऑप. हौ. सोसा. लि. म्हाडा कॉलनी, मुलुंड (पूर्व), मुंबई- ४०००८१.

अनुक्रमांक १ ते ८					
अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रुपये	जाब देणार क्र.
१	श्री. प्रशांत सावंत लोखंडे	२९/०३/२०२३	१८३७	३,२५,५६७	8
2	श्री. चंद्रकांत नारायण चाळके	२९/०३/२०२३	१८३९	६०,४६७	2
ş	सौ. दिपश्री रघुनाथ गोसावी	२९/०३/२०२३	१८४१	५०,९१६	१
Х	श्री. महादेव रघुनाथ गोसावी	२९/०३/२०२३	१८४१	५०,९१६	7
$\overline{}$			1	1	

२९/०३/२०२३

२९/०३/२०२३

२९/०३/२०२३

२९/०३/२०२३

सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स गठविण्यात आलेले आहे.परंतू प्रतिवादी यांना समन्स रुजु न झाल्याने व त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ठ अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने **दिनांक ०९/०६/२०२**३ <mark>रोजी दुपारी १२:३० वाजता</mark> दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या कार्यालयात हजर रहावे.

. या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेव हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्या प्रमाण . ग्रील तारखेस तत्पुर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक १९/०५/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



उप निबंधक, सहकारी संस्था, (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई

१८४२

१८४२

१८४३

१८४३

१,०७,९३५

,०७,९३८

, २१, ०२४

३,२१,०२४

SHRIRAM

SHRIRAM City

श्रीराम फायनान्स लिमिटेड

नोंदणीकत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.१४ए, साऊथ फेज इंडस्टीयत इस्टेट, गिंडी, चेन्नई-६०००३२. शाखा कार्यालय: सॉलिटेयर कॉर्पोरेट पार्क इमारत क्र.७, ७७२, ७वा मजला, गुरु हरगोविंदजी मार्ग, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. वेबसाईट:www.shriramfinance.in

वास्तविकताबा सचना

टीप: हे कळविण्यात येते की, श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेडचे एनसीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेडचे नाव बदलून श्रीराम फायनान्स लिमिटेड असे ३०.११.२०२२ पासून ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषंगाने इन्कॉर्पोरेशन प्रमाणपत्राद्वारे

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत **श्रीराम फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद . १कम जमा करण्याकरिता तक्त्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सह-कर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना वितरीत केली होती.

कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह–कर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, **श्रीराम फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकर्न्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) च्या कलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमत्तेचा **वास्तविक ताबा** घेतलेला आहे

अधिकाराअतगत मालमत्तचा वास्तावक ताबा घतलला आह.				
कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेनुसार देय	मालमत्तेचे		
व पत्ता	थकबाकी	वर्णन		
?) मे. कृष्णा ड्राय फुटस्	दिनांक १९.१०.२०२१	फ्लॅट क्र.१०, तळमजला,		
(कर्जदार) मालक श्री.	रोजी देय रक्कम	सी विंग, सुर्यलोक		
क्रानसिंग बदनसिंग	रु.३१,५६,१६०/-	अपार्टमेंटस् बी ॲण्ड सी		
गजपुरोहित, पत्ताः दुकान	(रुपये एकतीस लाख	कोहौसोलि., जुना सर्व्हे		
इ. ५, साई ऐश्वर्या, एसआरए	छपन्न हजार एकशे साठ	क्र.७, नवीन सर्व्हे		
कोहौसोलि., इमारत कार्टर रोड	फक्त) अधिक वर नमूद	क्र.३४३, हिस्सा क्र.१		
फ्र.३, बोरिवली पुर्व, मुंबई -	केलेल्या कर्ज कराराच्या	(भाग), जनता नगर रोड,		
४०००६६.	अटी व शर्तींनुसार इतर	पोद्दार शाळेजवळ, भाईंदर		
२) श्री. कानसिंग बदनसिंग	खर्च आणि खर्चासह	(पश्चिम), जिल्हा ठाणे-		
राजपुरोहित (सह-कर्जदार/	कराराच्या दराने पुढील	४०११०१ येथील		
जामिनदार), एफ१०४, ५०३,	व्याज आणि शुल्कासह.	मालमत्तेचे सर्व भाग व		
३०४, ३रा मजला, स्पॅन	कर्ज करारनामा क्र.:	खंड आणि तांत्रिक		
एक्सोटिका इमारत, १५०, रोड,	सीडीबीडीआरटीएफ	अहवालानुसार चतुसिमा:		
गाईंदर (पश्चिम)-४०११०१.	१९०३३००००१	उत्तरेस: अंबिका		
३) श्रीमती मुन्नी देवी	वास्तविक ताबा	अपार्ट्मेंट;		
ाजपुरोहित (सह-कर्जदार/	दिनांक: ३१ मे, २०२३	दक्षिणेस: विंग ए;		
जामिनदार), एफ१०४, ५०३,	19.1141. 75 4, 1017	पुर्वेस: इमारत;		
३०४, ३रा मजला, स्पॅन		पश्चिमेसः आतील		
एक्सोटिका इमारत, १५०, रोड,		रस्ता/जैन मंदिर.		
गाईंदर (पश्चिम)-४०११०१.				

कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेसह कोणताही व्यवहार केला असल्यास वर नमुद रक्कम **श्रीराम फायनान्स लिमिटेड**कडे जमा करावी. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून प्रेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

ठिकाण: मुंबई दिनांक: ३१.०५.२०२३ सही/- प्राधिकृत अधिकारी श्रीराम फायनान्स लिमिटेड ठिकाण: मुंबई

दिनांक : ३ जून, २०२३

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील अर्थात **दीपक राजु दुर्गे** यांनी फ्लॅट क्र.१०४, १ला मजला, क्षेत्रफळ १८० चौ.फु., **श्री अंबिका सदन** म्हणून ज्ञात इमारत, २रा कुंभारवाडा, संत सेना महाराज मार्ग, जमीन सी.एस. क्र.४०२६ भाग सी या जागेवर बांधलेले, भुलेश्वर विभाग, गिरगाव, मुंबई-४००००४ ही जागा **महादेव** गोविंद घाणेकर यांच्याकडून खरेदी केली आहे, यानी असे प्रस्तुत केले आहे की, म्हाडाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुर्नरचना मंडळ अंतर्गत सदर फ्लॅट क्र.१०४ ही जागा **श्री. कृष्णा भाग्या घाणेकर** यांच्याकडे दिनांक ०९.०८.२००० रोजीच्या वाटपपत्र क्र.७०७५ नुसार दिली होती. सदर **कृष्णा भाग्या घाणेकर** यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात **महादेव गोविंद घाणेकर** हे सदर फ्लॅटबाबत एकमेव कायदेशीर वारसदार त्र प्रतिनिधी आहेत. ज्याअर्थी सदर टेनामेन्ट क्र.१०४ बाबत **श्री. महादेव गोविंद घाणेकर** यांच्या नावे म्हाडाद्वारे वितरीत दिनांक ०२.०३.२००६ रोजीचे नियमित आदेश क्र.११२४ देण्यात आले. ज्याअर्थी आता **श्री. महादेव गोविंद घाणेकर** यांना सदर खोली माझे अशील दीपक राजु दुर्गे यांच्याकडे विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर खोली किंवा भागावर विक्री, वारसाहक्क बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८** येथे आजच्या तारखेपासून **७ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर खोलीवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

श्री. किरण ई. कोचरेकर ठिकाण: मुंबई के.के. असोसिएटस्, वकील दिनांक: 0३.0६.२0२३

जाहीर सूचना

येथे सर्वांना सूचना देण्यात येत आहे की, ?) श्री. प्रकाश एस. बैद, ?) श्री. श्रीचंद **एम. बैद व श्रीमती सरोज एस. बैद** हे फ्लॅट क्र.७०१, ७वा मजला, क्षेत्रफळ ५७६ चौ.फू कार्पेट, गजानन अपार्टमेंट आणि जय श्री गजानन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी **लि. म्हणून ज्ञात सोसायटी,** चिंचोळी बंदर रोड, जमीन सीटीएस क्र.१२३०-ई(भाग) च्या जिमनीवर बांधलेले, गाव मालाड, तालुका बोरिवली, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या जागेचे मालक आणि अनुक्रमांक ०६१ ते ०६५ धारक भागप्रमाणपत्र क्र.०१३ (यापुढे सदर फ्लॅट व सदर शेअर्स) चे धारक आहेत.

ज्याअर्थी (१) उपरोक्त फ्लॅटबाबत **मे. जे.डी.पी. एन्टरप्रायझेस, बिल्डर्स** यांनी अ.क्र.बीडीआर-१०/६२३७/२००७ अंतर्गत नोंदणीकृत दिनांक २८.०८.२००७ रोजीचे विक्री करारनामानुसार सदर फ्लॅट **१) श्री. प्रकाश एस. बैद, २) श्री. श्रीचंद एम. बैद व ३) श्रीमती सरोज एस. बैद, खरेदीदार** यांच्याकडे विक्री केला होता, (२) ज्याअर्थी **श्री**. श्रीचंद मुलचंद बैद यांचे मुंबई येथे दिनांक ३१.०७.२०१९ रोजी निधन झाले. (३) यापुढे माझे अशील अर्थात श्री. प्र<mark>काश एस. बैद, श्रीमती सरोज एस. बैद व हेमंत एस. बैद</mark> यांनी सदर फ्लॅट व सदर शेअर्सच्या अधिकारावर अधिभार निष्पादनामार्फत बँक/वित्तीय संस्थेकडून सदर फ्लॅट समोर कर्ज घेतले आहे.

जर कोणा व्यक्तीस, कायदेशीर वारसदारांना सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री, वारसाहक्ष बक्षीस, भाडेपट्टा, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे **कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८** येथे आजच्या तारखेपासून **७ दिवसात** कळवावे, अन्यथा सदर फ्लॅटवर कोणताही दावा नाही असे समजले जाईल.

श्री. किरण ई. कोचरेकर ठिकाण: मुंबई दिनांक: 0३.0६.२0२३ के.के. असोसिएटस्, वकील

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल२८१२०एमएच१९९२पीएलसी०६९२५२ नोंदणीकृत कार्यालय: टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, दूर:+९५-४०९८२२२२/ ०००२, फॅक्स:२८३५६५५९, ई-मेल:investor@technocraftgroup.com, वेबसाईट:www.technocraftgroup.com

टपाल मतदानाची सूचना

सदस्यांना येथे सुचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ **(कंपनी कायदा)** च्या कलम १०८ आणि ११० व इतर लागू तरतुदी सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ **(नियम)** सहवाचिता कोणत्याही वैधानिक सुधारणा किंवा त्या काळासाठी नागू असलेल्या पुर्नअधिनियमांसह) सहवाचिता परिपत्रक क्र.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ३३/ २०२० दिनांक २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०. परिपत्रक क्र.०२/२०२१ १३ जानेवारी, २०२१ आणि परिपत्रक क्र.२०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर, २०२१ आणि परिपत्रक क्र.३/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२ रोजी सहकार मंत्रालयाने **(एमसीए** परिपन्नके) भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ चे नियमन ४४ नुसार (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि इतर तागू कायदे आणि नियम, **टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड (कंपनी)** ने **शुक्रवार**, २ जून, २०२३ रोजी सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सूचना (सूचना) गठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थ्यांच्या यादीमध्ये भाहेत. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **(एनएसडीएल)** आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस) लिमिटेड (सीडीएसएल) (एनएसडीएल आणि सीडीएसएल, डिपॉझिटरीज सोबत मिळून) कडून **शुक्रवार, २६ मे, २०२३ रोजी (निश्चित तारीख)** मालकांना, कंपनी खालील व्यवसायांकरिता रिमोट ई-व्होटिंग (ई-व्होटिंग) द्वारे टपाल मतदानाद्वारे सदस्यांची मान्यता घेते

अ.क्र. ठरावाचे वर्णन

विशेष द्यावामार्प्य दिसंक ३० मे २०२३ पामन ५ वर्षांच्या कालावधीक्रीया स्ववंत्र संचालक म्हणून श्री. औबरे रिबेलो (डीआयएन:0८0९१७१0) यांची पुर्ननियुक्ती

विशेष ठरावामार्फत दिनांक ३१ ऑगस्ट, २०२३ पासून ५ वर्षांच्या कालावधीकरिता व्यवस्थापकीय संचालक म्हणून श्री. सुदर्शन कुमार सराफ (डीआयएन:०००३५७९९) यांची पुर्ननियुक्ती करणे.

सर्वसाधारण ठरावामार्फत कंपनीची विलग उपकंपनी एएआयटी/टेक्नोक्राफ्ट स्कॅफोल्ड डिस्ट्रीब्युशन एलएलसी एफझेडई यांच्यासह व्यवहारात प्रवेश करण्यासाठी मान्यता.

ही सूचना कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वर, स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्यावर कंपनीचे इक्रिटी

कंपनीच्या संचालक मंडळाने **मे. नितेश जैन अँड कंपनी,** कंपनी सचिव (सदस्यत्व क्रमांक एफसीएस ६०६९ आणि सराव प्रमाणपत्र क्र.८५८२), टपाल मतदान फक्त ई–वोटिंग प्रक्रियेद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्भतीने आयोजित करण्यांकरिता तपासणीस म्हणून नियुक्ती केली

सेबी लिस्टिंग रेग्युलेशनच्या रेग्युलेशन ४४ चे पालन करून आणि नियम आणि एमसीए परिपत्रकांसोबत सहवाचिता कायद्याच्या कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीनुसार, कंपनी तेच्या सर्व सदस्यांना त्यांचे सूचनेत नमूद सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मत देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा पुरवत आहे. केंपनीने आपल्या सदस्यांना ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एनएसडीएलच्या सेवांचा सहभाग घेतला आहे. एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करताना, टपाल मतदान फॉर्मसह सूचनेची हार्ड कॉपी आणि प्री-पेड बिझनेस लिफाफा या टपाल मतदानाकरिता सदस्यांना पाठवले गेले नाहीत आणि सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की, त्यांनी त्यांची संमती (करिता) किंवा असहमत (विरुद्ध) फक्त ई-वोटिंगद्वारे सूचनेमध्ये सूचित केलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून संवाद साधावा.

सदस्यांनी नोंद घ्यावी की ई-वोटिंग **शनिवार, ३ जून, २०२३ (स.०९.००वा. भाप्रवे)** पासून सुरू झाले आहे आणि **रविवार, २ जुलै, २०२३ रोजी (सायं.०५.००वा. भाप्रवे)** संपेल. ई-व्होटिंग पध्दत एनएसडीएलद्वारे **दिनांक २ जुलै, २०२३ रोजी सायं.०५.००वा. (भाप्रवे)** नंतर अक्षम केले जाईल. सदस्यांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी ई-वोटिंगमधील प्रक्रिया आणि पद्धतीबाबत सूचनांमध्ये ई-मतदान सूचनांचा संदर्भ घ्यावा. सदस्यांचे मतदानाचे अधिकार निश्चित तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्रिटी भाग भांडवलामध्ये त्यांच्या भागधारणेच्या प्रमाणात असतील. निश्चित तारखेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे

न्या सदस्यांनी इक्रिटी शेअर्स वास्तविक स्वरूपात धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे अपडेट केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी कंपनीला investor@technocraftgroup.com वर ईमेल पाठवावे आणि त्यांचे संबंधित ईमेल पत्ते अपडेट करावेत. डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात इक्रिटी शेअर्स धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत करण्याची विनंती केली जाते.

टपाल मतदानाचा निकाल **सोमवार, ३ जुलै, २०२३** रोजी अध्यक्षांना तपासनीसांद्वारे घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंज, डिपॉझिटरीज आणि निबंधक आणि भागहस्तांतर प्रतिनिधी यांना कळवला जाईल आणि कंपनीच्या <u>www.technocraftgroup.com</u> वेबसाइटवर आणि रनएसडीएल च्या <u>https://www.evoting.nsdl.com</u> वेबसाइटवर देखील प्रदर्शित केला

ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी श्री. नीरज राय, कंपनी सचिव यांच्याकडे टेक्नोक्राफ्ट हाऊस, ए-२५, रोड क्र.३, एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेट. अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत, दूर.क्र.:(०२२) ४०९८२२२२ येथे संबोधित केल्या जाऊ शकतात किंवा <u>investor@technocraftgroup.com</u> मेल करा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा टोल फ्री क्रमांक १८०० १०२० ९९०/१८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा **श्री. सागर एस गुधाते** यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वर विनंती पाठवा.

टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज (इंडिया) लिमिटेड करिता नीरज राय

कंपनी सचिव

एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड नोंदणीकृत आणि कॉपोरेट कार्यालय पत्ता: फलक्रम बिझनेस सेन्टर, ००१ व ००२, AVANSE FRANCES ए विंग, हयात रिजन्सी हॉटेलच्या पुढे, सहस रोड, अंग्रेरी (पुर्व), गुंबई-४०००९९, महाराष्ट्र.



ताबा सूचना

(परिशिष्ट-४, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८(१)) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सदर कायदा) अंतर्गत **एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचिता कलम १३(२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत दिनांक **२७ फेब्रुवारी, २०२३** रोजी वितरीत केलेल्या **मागणी सूचने**नुसार कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार/ रणकर्ता/संचालक: **(१) श्री. भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट; यांचा पत्ता: (२) राजेंद्रकुमार** विजय केंद्रे, (३) निर्मला राजेंद्रकुमार विजय केंद्रे, सर्वांचा निवासी पत्ता: मु. पोस्ट बिरवाडी, **महाड, रायगड, महाराष्ट्र, भारत–४०२३०२** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत दिनांक <mark>१० फेब्रुवारी, २०२३</mark> रोजी देय रक्कम रु.२,२६,१६,९७०/**- (रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार नऊशे सत्तर फक्त)** जमा करण्यास कळविणेत आले होते.

कर्जदार/सहकर्जदार/	कर्ज खाते	मागणी सूचना	१२.०१.२०२२ रोजी
तारणकर्ता	क्रमांक	दिनांक	एकूण थकबाकी रक्कम
१) श्री. भगवान बाबाचॅरिटेबल ट्रस्ट२) राजेंद्रकुमार विजय केंद्रे३) निर्मला राजेंद्रकुमारविजय केंद्रे	एमयुएमसीई००१४९१०३, एमयुएमसीई००१८०८३७	२७.०२.२०२३	रु.२,२६,१६,९७०/ – (रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार नऊशे सत्तर फक्त)

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार, तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर nयद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा (स्थावर मालमत्ता) **सांकेतिक ताबा ३० मे, २०२२** विशेषतः कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते

की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड** यांच्याकडे दिनांक **१० फेब्रुवारी, २०२३** रोजी देय थकबाकी रक्कम रु.२,२६,१६,९७०/- (रुपये दोन कोटी सव्वीस लाख सोळा हजार नऊशे **प्रत्तर फक्त)** तसेच त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार/तारणकर्ता यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की. कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

गलमत्ता क्र.१: जमीन सर्व्हे क्र.१२३, हिस्सा क्र.८, क्षेत्र एच–आर-पी ०–६२–०, श्री भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, एमआयडीसी रोड, गणेश नगर, गाव बिरवाडी, तालुका महाड, जि. रायगड, अक्षांश १८.१०५४६८ व रेखांश ७३.५०००९९ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा- उत्तरेस:** सर्व्हे क्र.१२३, हिस्सा क्र.७; **पुर्वेस:** एस.क्र. हिस्सा क्र.८, श्री भगवान चॅरिटेबल ट्रस्ट (०-४०-० एच.आर.); **पश्चिमेस:** सर्व्हे क्र.१२३, हिस्सा क्र.१३; **दक्षिणेस:** दहिवड गावची सिमा.

गलमत्ता क्र.२: जमीन सर्व्हे क्र.१०६, हिस्सा क्र.१२(पी), क्षेत्र एच–आर–पी ०–०३–२, आकार ० २३ रु. पैसे व हिस्सा क्र.११ क्षेत्र, एच-आर-पी ०-०८-०० पोट खराबा क्षेत्र, एच-आर-पी ०-००-००, एकूण क्षेत्र, एच-आर-पी ०-०८-००, श्री भगवान बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, एमआयडीसी रोड, गणेश नगर, गाँव बिरवाडी, तालुका महाड, जि. रायगड येथील जमिनीचे सर्व भाग व खंड आणि **चतुसिमा-**उत्तरेस: एनए; पुर्वेस: एनए; पश्चिमेस: एनए; दक्षिणेस: एनए.

ठिकाण: महाड, रायगड सही / - प्राधिकृत अधिकारी एवान्स फायनान्शियल सर्विसेस लिमिटेडकरिता

पिरामल एन्टरप्रायजेस लिमिटेड सीआयएन: ए२४११०एमएच१९४७पीएलसी००५७१९



नोंदणीकृत कार्यालयः पिरामल अनंता, अगस्त्य कॉर्पोरेट पार्क **© Piramal** अग्निशमन केंद्रासमोर, कमानी जंक्शन, एल.बी.एस. मार्ग कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०. बुर: ९१-२२-३८०२३०००/४०००, ई-मेलःcomplianceofficer.pel@piramal.com वेबसाईटःwww.piramal.com

वार्षिक सर्वसाधारण सभा आणि लाभांशाकरिता नोंद तारखेची माहिती

सदस्यांना वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) दिनांक ०५.०५.२०२० सहवाचिता परिपत्रक दि.०८.०४.२०२०, १३.०४.२०२० १३.०१.२०२१, १४.१२.२०२१, ०५.०५.२०२२ आणि २८.१२.२०२२ (यापृढे रमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) आणि सेबी परिपत्रक दि.१२.०५.२०२०, १५.०१.२०२१, १३.०५.२०२२ व ०५.०१.२०२३ (सेबी परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्यात येणार आहे. एमसीए व सेबी परिपत्रकानुसार आणि कंपनी कायदा २०१३ च्या आवश्यक तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स व डिस्क्लोजर रिकायरमेंट्स्) रेग्युलेशन २०१५ नुसार एजीएम घेण्याच्या सुचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **पिरामल** एंटरप्राय**झेस लिमिटेड** (कंपनी) ची **७६वी** वार्षिक सर्वसाधारण सभा **शुक्रवार**, **३० जून, २०२३ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे)** व्हीसी/ओएव्हीएममार्फत संचालित

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचना, वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल सर्व सदस्यांना ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी) किंवा कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम), कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविण्यात आले आहे. सदर दस्तावेज कंपनीच्या <u>www.piramal.com</u> आणि स्टॉक एक्सचेंजेसच्या अर्थात नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> व बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना व्हीसी/ओएव्हिएममार्फत एजीएममध्ये उपस्थित/सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी माहिती एजीएम सुचनेत नमुद आहे आणि कंपनी कायद्याच्या कलम १०३ अन्वये गणसंख्याकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम उपस्थित सदस्यांची मोजणी

कंपनीद्वारे एजीएम सुचनेत नमुद ठरावांवर मत देण्यासाठी सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटिंग मतदान प्रणालीने सुविधा दिलेली आहे. सदस्यांना सदर सुविधा देण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड यांची सेवा नियुक्त केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती एजीएमच्या सूचनेचा भाग असेल.

अंतिम लाभांश भरणे

३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु.२/- प्रत्येकी दर्शनी मुल्याचे रु.३१ प्रती समभागाच्या अंतिम लाभांशाकरिता पात्र सदस्यांची नावे निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून कंपनीने शुक्रवार, १६ जून, २०२३ निश्चित केली आहे, जे कंपनीच्या एजीएममध्ये घोषित केले जाईल.

प्रदस्याचे अद्यायावत बँक खाते तपशील उपलब्ध नसल्याने विद्युत पद्धतीने त्यांचे बँक खात्यात थेट कोणत्याही सदस्यास लाभांश देण्यास कंपनीला शक्य झाले नाही तर कंपनीकडून अशा सदस्यास डिव्हीडंड वॉरंट/धनादेश पाठविले

वित्तीय कायदा २०२० नुसार १ एप्रिल २०२० पासून लाभांश उत्पन्न सदस्यांकडून कर योग्य असेल आणि कंपनीने विहित दराने सदस्यांना लाभांश देतेवेळी स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीकरिता विहित दरांसाठी सदस्यांनी <u>https://www.piramal.com/_investor/piramal-enter-</u> prises-limited/shareholder-information/dividend/ वेबसाईटला भेट

निवासी वैयक्तिक सदस्य पॅनसह आणि ज्यांचे आयकर देय नाही त्यांनी शुक्रवार, ९ जून, २०२३ रोजी सायं ६.००वा. (भाप्रवे) पर्यंत peldivtax@linkintime.co.in व https://web.linkintime.co.in/ <u>formsreg/submission-of-form-15g-15h.html</u> या ई-मेलद्वारे लागू असेल त्याप्रमाणे नमुना क्र.१५जी/नमुना क्र.१५एच मध्ये घोषणा सादर करून स्त्रोताकडील कर न कपातीचा लाभ घ्यावा. सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंदणीकृत नसल्यास २०% पेक्षा अधिक दराने टीडीएस कापले जाईल. **शुक्रवार, ९ जून, २०२३** रोजी सायं.६.००वा. (भाप्रवे) नंतर कर निश्चिती/

कपातीवरील पत्रव्यवहार विचारात घेतला जाणार नाही. <u>ईमेलची नोंदणी आणि/किंवा बँक खाते अपडेट करणे</u>

ज्या सदस्यांनी विद्युत सहाय्यतेमार्फत त्यांचे बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त करण्यासाठी त्यांचे बँक खाते अद्ययावत केलेले नाही त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे.

वास्तविक धारणा	तुमचे ई-मेल आणि तुमचे बँक खाते तपशील विहित नमुना
	आयएसआर-१ मध्ये सर्व आवश्यक दस्तावेजांसह लिंक
	इनटाईम यांच्याकडे rnt.helpdesk@linkintime.co.in
	मेलवर किंवा कुरियरने सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क,
	एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ येथे
	नोंद/अद्यायावत करावे.
डिमॅट धारणा	त्यांनी त्यांचे ई-मेल आणि बँक खाते तपशील डीपीद्वारे

विहीत प्रक्रियेचे पालन करून संबंधीत डिपीकडे नोंदवावीत

पिरामल एन्टरप्रायझेस लिमिटेडकरिता सही/-

बिपिन सिंग ठिकाण: मुंबई दिनांकः २ जून, २०२३ कंपनी सचिव